

February 16, 2024

BSE Limited
Corporate Relation Dept.
P. J. Towers, Dalal Street
Mumbai - 400 001.

National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza",
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051.

Scrip Code: 532859

Symbol: HGS

Dear Sirs,

Reg: Submission of Newspaper publication - Extract of Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this is to inform that the Company has published Extract of Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 in newspapers.

Please find attached copies of said results published in Business Standard and Sakal on February 16, 2024.

Thanking you,

For **Hinduja Global Solutions Limited**

Digitally signed
by Narendra
Singh
Date: 2024.02.16
13:11:08 +05'30'

Narendra Singh
Company Secretary
F4853

Encl: As above

HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

Corporate Office: Gold Hill Square Software Park, No. 690, 1st Floor, Hosur Road, Bommanahalli, Bengaluru - 560 068. India. Telephone: +91-80-4643 1000 / 4643 1222

Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400 051. India. Telephone: +91-22-6136 0407,

E-mail: investor.relations@teamhgs.com Website: www.hgs.cx Corporate Identity Number: L92199MH1995PLC084610

EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2023

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Half Year ended		Year ended		Quarter ended		Half Year ended		Year ended	
		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	30.09.2022	31.12.2022	31.12.2021	31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2022	31.12.2021	31.12.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1.	Total Income from Operations (gross)	385.30	838.10	696.80	1,898.66	1,403.65	3,219.21	385.30	838.10	696.80	1,898.66	1,403.65	3,219.21
2.	Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax	(57.45)	279.48	97.73	407.78	2.55	661.48	(57.45)	279.48	97.73	407.78	2.55	661.48
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	(57.45)	279.48	97.73	407.78	2.55	661.48	(57.45)	279.48	97.73	407.78	2.55	661.48
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	(30.25)	203.90	72.84	312.66	0.55	482.28	(30.25)	203.90	72.84	312.66	0.55	482.28
5.	Total Comprehensive Income for the period	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00
6.	Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)												
7.	Earnings Per Share (FV of Rs. 10/- each)												
	1. Basic EPS:	(0.11)	0.73	0.26	1.12	0.00	1.72	(0.11)	0.73	0.26	1.12	0.00	1.72
	2. Diluted EPS:	(0.11)	0.73	0.26	1.12	0.00	1.72	(0.11)	0.73	0.26	1.12	0.00	1.72

Notes:
1. The above unaudited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2023 have been reviewed by the audit committee and approved by the board of directors in their meeting held on February 14, 2024. The statutory auditors have carried out limited review of the same.
2. Figures for previous period have been regrouped/reclassified wherever necessary to make comparable with figures of the current period ended December 31, 2023.
3. The company has evaluated its Operating segments in accordance with Ind AS 108 and has concluded that it is engaged in a single operating segment viz. real estate business.
4. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the BSE Limited's website i.e. <http://www.bseindia.com> at URL: <https://www.bseindia.com/stock-share-price-prior-shri-krishna-devcon-ltd/shrikris/531080> and also on the company's website i.e. www.shrikrisnadevconlimited.com at URL: <https://www.shrikrisnadevconlimited.com/financial-results/>.
For and on behalf of the Board of Directors: Sd/-
Sunil Kumar Jain (DIN: 00101524) Managing Director

AJEL LIMITED
Regd. Office: 106, Link Plaza Commercial Complex, New Link Road, Oshiwara, Jogeshwari (West), Mumbai-400102

RESULTS FOR THE QUARTER ENDED 31/12/2023

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended 31.12.2023	Quarter Ended 31.12.2022	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 31.12.2023	Quarter Ended 31.12.2022	Year Ended 31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from operations	129.00	67.75	317.60	351.75	162.57	813.58
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(80.73)	(10.62)	(35.31)	(78.90)	(5.84)	(15.17)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(80.73)	(10.62)	4.92	(78.90)	(5.84)	79.34
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(80.73)	(10.62)	6.60	(78.90)	(5.84)	81.02
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(80.73)	(10.62)	25.62	(78.90)	(5.84)	100.04
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value of the Share is Rs.10/- each)	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00	1,165.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic :	(0.69)	(0.09)	0.22	(0.68)	(0.05)	0.86
	Diluted :	(0.69)	(0.09)	0.22	(0.68)	(0.05)	0.86

Notes:
1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 14/02/2024.
2) Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and on the company's website www.ajel.in/investor-relations/financial-results
3) The figures of the previous period/year have been regrouped/reclassified wherever considered necessary.
By Order of the Board For AJEL LIMITED Sd/-
Srinivasa Reddy Arikatta Managing Director
Place : Hyderabad
Date : 14.02.2024

SVP GLOBAL TEXTILES LTD.
Formerly Known as SVP Global Ventures Limited
CIN: L17290MH1982PLC026358
Regd. Off: 97, Maker Tower 'F', Cuffe Parade, Mumbai- 400005, Maharashtra, India
TEL: 022-40290011; E-mail: contact@pittie.com; Website: www.svpglobal.in
ONE OF INDIA'S LARGEST MANUFACTURERS AND EXPORTERS OF COTTON AND SYNTHETIC YARN

Extract of The Standalone and Consolidated Un-audited Financial Results For the Quarter and Nine Months Ended 31st December, 2023

(Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Consolidated		
		Quarter Ended 31.12.2023	Corresponding Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2023
		Un-audited	Un-audited	Unaudited
1	Total Income from operations	7,058.24	30,181.23	22,101.12
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(4,760.16)	(554.53)	(17,303.39)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(4,760.16)	(554.53)	(17,303.39)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(4,760.16)	(554.53)	(17,303.39)
5	Total Comprehensive Income for the period	(4,760.16)	(554.53)	(17,303.39)
6	Equity Share Capital	1,265.00	1,265.00	1,265.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year	27,503.68	56,897.14	27,503.68
6	Earnings Per Share (of 1/- each) for		(0.44)	(13.68)
(i)	Basic and Diluted before extraordinary item (Rs.)			
(ii)	Basic and Diluted after extraordinary item (Rs.)			

(Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone		
		Quarter Ended 31.12.2023	Corresponding Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2023
		Un-audited	Un-audited	Unaudited
1	Total Income from operations	6.10	1,685.38	310.48
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(469.09)	56.39	(1,425.95)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(469.09)	56.39	(1,425.95)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(469.09)	56.39	(1,554.35)
5	Total Comprehensive Income for the period	(469.09)	56.39	(1,543.38)
6	Equity Share Capital	1,265.00	1,265.00	1,265.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of previous year	6,923.28	8,001.18	6,923.28
6	Earnings Per Share (of 1/- each) for			
(i)	Basic and Diluted before extraordinary item (Rs.)	(0.37)	0.04	(1.22)
(ii)	Basic and Diluted after extraordinary item (Rs.)	(0.37)	0.04	(1.22)

Notes:
1. The above results have been reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors held on 14th February, 2024.
2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
3. The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on Company's website i.e. www.svpglobal.in.
4. The figures of the previous period/year have been regrouped/reclassified wherever considered necessary.
For SVP GLOBAL TEXTILES LIMITED Sd/-
Gopal Lalia Director
DIN: 09563931
PLACE : MUMBAI
DATE : 14.02.2024

JHARKHAND BIJLI VITRAN NIGAM LIMITED
(CIN - U40108JH2013-SGC001702)
Regd. Office: Engineering Building, HEC, Dhurwa, Ranchi-834004.
fax # 0651-2400483 e-mail : cesp.jseb@rediffmail.com
PR No. 314695
Cancellation Notice
Due to some unavoidable circumstances NIT No. 301/PR/JBVLN/23-24 are hereby cancelled.
Sd/-
General Manager (S&P)
PR 318960 Jharkhand Bijlee Vitran Nigam Ltd (23-24)_D

PUBLIC NOTICE
We, Terence Souza and Maria Terence Souza, joint holders of 1000 equity shares of face value of Rs. 25 in HDFC Bank Limited. (The company) have lost/misplaced certificate for the said 1000 equity shares as per details given hereunder:
Folio No. 0038129 Certificate No. 003002156 Distinctive No. 3517426-3518425 No. of Shares 1000 of FV Rs.25
The members of public are hereby informed that we have made an application to the company for issue of the duplicate share certificate. Any person who has objection or has any adverse claim may intimate the company with valid documents within 15 days from the date of publication of this notice at its registered office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai - 400013. The company will proceed to issue duplicate certificate for the above referred equity shares if no valid objection is lodged with the company within the aforesaid period.
Name : Terence Souza and Maria Terence Souza
Address : 306, SAI LAKE RESIDENCY CHS, NEAR ADARSH NAGAR, KOLHAB THANE - 400011
Date : 15.02.2024

hgs HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED
(CIN: L92199MH1995PLC084610)
Regd. Office: 1st Floor, Tata Communications Complex, Plot C-21, G. Block, Tower C, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai - 400 051.
Contact no: 022 - 6138 0407; Website: www.hgs.co; E-mail: investor.relations@teamhgs.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakh)

S. No.	Particulars (Refer Notes Below)	3 months ended 31.12.2023	3 months ended 30.09.2023	Corresponding 3 months ended 31.12.2022	Year to date figures for Current period ended 31.12.2023	Year to date figures for Previous period ended 31.12.2022	Previous year ended 31.03.2023
		Unaudited	Unaudited	Amended Unaudited (Refer Note 3)	Unaudited	Amended Unaudited (Refer Note 3)	Amended Audited (Refer Note 3)
		(i)	(ii)	(iii)	(iv)	(v)	(vi)
1.	Total income from operations (both continuing and discontinued operations)	1,29,490.47	1,28,740.16	1,16,440.78	3,82,992.37	3,95,373.47	5,12,185.89
2.	Net Profit / (Loss) for the period/ year before tax (after Exceptional Items)	1,619.96	2,451.61	450.87	6,906.42	19,252.55	18,973.29
3.	Net Profit / (Loss) for the period/ year after tax (after Exceptional Items)	818.17	1,842.79	5,161.25	4,324.64	30,870.19	33,436.61
4.	Total Comprehensive Income for the period/ year [Comprising Profit / (Loss) for the period/ year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	6,120.58	2,370.65	27,756.74	11,205.48	65,531.21	64,365.75
5.	Equity Share Capital	4,652.03	4,652.03	5,252.03	4,652.03	5,252.03	5,252.03
6.	Reserves excluding Revaluation Reserve as per Balance Sheet	-	-	-	-	-	8,49,400.30
7.	Earnings Per Share for the period/ year (of ₹ 10/- each) (both continuing and discontinued operations)	1.82	3.93	9.83	9.00	58.82	63.66
	Basic EPS (for the period - not annualised)	1.82	3.93	9.83	9.00	58.81	63.66
	Diluted EPS (for the period - not annualised)	1.82	3.93	9.83	9.00	58.81	63.66

Notes:
1. During the quarter under review, the Board of Directors has not recommended dividend on the Equity Shares of the Company.
2. The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the Quarter ended and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended and Nine Months ended December 31, 2023 are available on the Stock Exchange websites: www.nseindia.com and www.bseindia.com and Company's website www.hgs.co.
3. The Consolidated financial results for the Quarter ended December 31, 2022, nine months ended December 31, 2022 and year ended March 31, 2023 have been amended and approved by Board of directors at its meeting dated August 9, 2023 and on which Statutory Auditor have issued unmodified conclusion/opinion.
For Hinduja Global Solutions Limited
Partha DeSarkar Executive Director
DIN: 00761144
Place : Mumbai
Date : February 14, 2024

#BSMorningShow

In focus
Can Paytm Payments Bank be rescued?

Today's Special
Will price cuts make electric cars zoom?

Market Insight
Is the rally in LIC stock nearing its end?

BEST BUSINESS PROGRAMME (GOLD) at afaqs! 'The Future of News' Awards

The Business Standard MORNING SHOW
Mon - Fri | 8am

Get the answers in today's episode
Visit mybs.in/MorningShow or scan this code to watch.

businessstandard | bsindia | business.standard | business-standard.com

फायट न्यूज

जिओ-बीपीची यु डिझाईन मोअर मोदीस मुंबई, जिओ-बीपी (लिविंग...

‘पीजीआय’चे नवीन उत्पादन

मुंबई, पीजीआय इंडियेने मेन ऑफ पीएनपीचे नवेव्या...

पर्यटन व्यवसायाला ओटीएमद्वारे चालना

मुंबई, आंतरराष्ट्रीय सवारी मोटार टूरिझम ३३व्या प्रवर्तन...

प्रवासी वाहनांची घाऊक विक्रीची उच्चांकी नोंद

मुंबई, या १५ प्रवासी वाहनांनी जवळपास मिळविले...

‘उज्वीन’चा महाराष्ट्रात विस्तार

मुंबई, तर १५ : उज्वीन स्मॉल फायरानस बँकेने कोर, वारी, पाडव्यावर आणि...

व्यापारी तूट नऊ महिन्यांच्या नीचांकी जानेवारीत निर्यात ३.१२ टक्के वाढून ५४.४१ अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली, ता. १५ : जानेवारी महिन्यात देशाची निर्यात ३.१२ टक्क्यांनी वाढून ३६.९२ अब्ज डॉलरवर गेली आहे...



उत्तम सुमनगती संघट, धारा देहांच्या अर्थव्यवस्थेतील मंदी आणि पुनर्व्यापार...

संयुक्त बांधकाम, वाणिज्य संचित सुमारे १६.५६ अब्ज डॉलरची झाली आहे, तर जानेवारीमध्ये सोन्याची आयात सुमारे १.७४ अब्ज डॉलरची वाढून १.९६ अब्ज डॉलरवर पोहोचली, असेही सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते...

संयुक्त बांधकाम, वाणिज्य संचित सुमारे १६.५६ अब्ज डॉलरची झाली आहे, तर जानेवारीमध्ये सोन्याची आयात सुमारे १.७४ अब्ज डॉलरची वाढून १.९६ अब्ज डॉलरवर पोहोचली, असेही सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते...

ब्रिटन आणि जपानच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी

नवी दिल्ली, ता. १५ : जपान देशात पिछूत देशांमध्ये जपान (कोरिया) घटत्याने जपान आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या गिऱ्यात पोहोचण्याचे धाटू आहे...

वर्षाची २०१० मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे जपान घटत्याने जपान आणि ब्रिटनची अर्थव्यवस्था मंदीच्या गिऱ्यात पोहोचण्याचे धाटू आहे...

‘सेन्सेक्स’ची ७२ हजारांपार झेप

मुंबई, ता. १५ : आणीक बाजारातील सकारात्मक कल आणि एफडीएफसी बँक, डेटे बँक व महिडा आणि महिडा या रोअरच्या जोरावर...



युरोपेतील महामार्ग कमी होत असल्याने आणि कंपन्यांच्या पायांच्या कामांमुळे आणीक बाजारांमध्ये सकारात्मक कल आहे...

‘जुनीपर’च्या आयपीओसाठी ३४२ ते ३६० किंमत पट्टा

मुंबई, ता. १५ : सात हट्टेरच्या १.८२६ कोटी, चौथ्या मासिकीच्या अहवाला हवात हट्टेर पुनर्स्थापना जुनीपर हट्टेरसि लि. आयपीओसाठी ३४२ ते ३६० रुपये किंमतेतून निश्चित करण्यात आला आहे...

अन्य कंपनी जुनीपर हट्टेरच्या प्रवर्तक आहे. हा इन्फो अट्रानो कोटी खर्चाचा अनुभव यात संस्थात्मक गुणवत्ताकारासाठी ७५ टक्के, बळकट विभागांमध्ये संस्थात्मक गुणवत्ताकारासाठी १५ टक्के व किंमतेतून गुणवत्ताकारासाठी १० टक्के शेरार राखीव असतील, बळकट संस्थात्मक गुणवत्ताकारासाठी १० टक्के शेरार राखीव असतील, बळकट संस्थात्मक गुणवत्ताकारासाठी १० टक्के शेरार राखीव असतील...

पालघर नगरपरिषद, पालघर सार्वजनिक बांधकाम विभाग ई-निविदा सूचना (प्रथम) मुंबई/पा/नग/स/का/स/क/स/१६५/२०२३-२४

हिंग्ळा ग्लोबल सॉल्युशन्स लिमिटेड (CIN : L32199MH1999PLC084610) नोंदीकरण क्रमांक १२५ मजला, टाटा कॉमप्लेक्स मॉडेल टॉवर, फ्लॉर नं. २२, जी.वा.के. रोड, टाटा कॉमप्लेक्स, वा.पू. पूर्व, मुंबई - ४०००१२

जाहीर सूचना

आम्ही मे. महिद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड सर्वसाधारण जनसं कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पंवावरण विभागाने आमच्या सिटीएस नं. २४३७/१, २४३७/२, २४३७/३ आणि २४३७/४, गुंदवली गांव, तालुका, अंधेरी, जिल्हा, मुंबई, महाराष्ट्र येथील गृह प्रकल्पाला दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्र क्रमांक EC24B038MH134587. अन्वये पंवावरणाच्या दृष्टीकोनातून विस्तारित मान्यता दिली आहे...

मे. महिद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड मुंबई, ता. १६ फेब्रुवारी २०२४